

#### **Registered Office**

201, Nav Neelam Building, A Wing, 2nd Floor, 108, Worli Sea Face Road, Worli Mumbai – 400 018 Tel.: +91 22 9167346889 CIN : L65990MH1984PLC033919 Email : <u>btl.invstcomp@rediffmail.com</u> Website : www.bombaytalkieslimited.in

September 9, 2023

The Manager, Listing Department, BSE Limited Phirozee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai -400001

Dear Sirs,


Sub.: Submission of Copies of Publication of the Bombay Talkies Limited ("the Company") under Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, regarding Notice of Annual General Meeting, E-Voting Information and Book Closure.

In terms of Regulation 30 read with Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, please find enclosed copies of newspaper publication in respect of Notice of Annual General Meeting of the Company, E-voting, cut–off date for E-voting & Book Closure, published in "Business Standard English (All Editions) and "Pratahkal" (Marathi Edition) dated September 09, 2023.

Kindly take the above information on record.

Thanking You,

Yours Faithfully



# **RBI to withdraw I-CRR norms** for banks in phases by Oct 7

#### ANJALI KUMARI & AATHIRA VARIEF Mumbai, 8 September

**▼**he Reserve Bank of India (RBI) on Friday said it would discontinue the incremental cash reserve ratio (I-CRR) requirement imposed on banks and return the impounded funds in phases ahead of the festival season when the demand for cash rises.

Out of the total I-CRR maintained, 25 per cent will be disbursed on September 9, another 25 per cent on September 23, and the remaining on October 7. It was estimated that around ₹1 trillion worth of liquidity was impounded due to the I- CRR requirement

The central bank in a statement said the decision was taken based on an assessment of current and evolving liquidity conditions so that the "liquidity in the system is not subjected to sudden shocks and money markets function in an orderly manner".

During the August review of the monetary policy, the RBI mandated all scheduled banks to maintain an I-CRR of 10 per cent on the increase in their net demand and time liabilities (NDTL) between May 19 and July 28, with effect from August 12.

₹ appreciates as RBI sells \$

The rupee appreciated 26 paisa on Friday to settle at 82.95 a dollar as the Reserve Bank of India (RBI) intervened in the foreign exchange market to sell dollars, dealers said. "We suspect the RBI to have intervened today. Although the central bank has never proclaimed a comfortable level for the currency, 83-83.5 seems to be a corridor where the RBI has consistently intervened in the recent past. Falling foreign exchange reserves during two-three weeks confirms the same," said Hitesh Jain, strategist, Institutional Equities Research at YES Securities.

The Indian unit appreciated by 0.32 per cent on Friday, registering a three-month high intraday rise after June 14. However, during the week, the local currency depreciated by 0.2 per cent. ANJALI KUMARI

"It was largely along the ₹76.047 crore of excess funds expected lines as the market with the RBI, followed by was expecting it to be rolled ₹93,935 crore on Wednesday. back in two tranches of 50-50. On Monday and Tuesday, the There might have been some lenders had parked over ₹1.5 disappointment in the market trillion. The liquidity in the sysbut it was mostly along the tem stood at around ₹2 trillion to ₹3 trillion before the I-CRR expectations, with the big relief that liquidity would norms kicked in. come back to the system better than expected. The before the onset of the festival

season," said Prasanna expectation was that it will be Patankar, managing director, continued as it is. So, gradual STCI Primary Dealer. "The RBI normally prefers to keep liquidity in the neutral

zone and anything beyond that they try to stabilise it," he added

rollout is better than expected," said Vikas Goel, managing director and chief executive officer at PNB Gilts. "The market did not react

On Thursday, banks parked factor is not liquidity. It is more

to do with what's happening in the US," said Goel.

Investors are apprehensive about potential future interest rate hikes in the US intensified during the week, fueled by multiple economic indicators, signaling ongoing inflationary pressures and labour market tightness.

While announcing the I-CRR decision, the RBI had said it would review it on or before September 8.

Bank stocks reacted positively due to the withdrawal of I-CRR as they will get back the liquidity that can be deployed as loans. Banks do not earn any interest on funds parked with the RBI as CRR.

"The expectations were that there could be an extension of I-CRR by another 15 days," said Anand Dhama, senior research analyst, Emkay Global Financial Services.

"They have reduced ICRR in a phased manner by extending it by 1 month. So it is partially positive, partially negative. The market has taken it positively in terms of a reduction ultimately. The movement of the banking stocks seems to be the result of I-CRR revision," Dhama said. Barring one, all bank Nifty stocks ended in because now the important green on Friday, following the **RBI** announcement.

BOMBAY TALKIES LIMITED

gistered Office: 201, New Heslaws Bullding, A Wing, 2<sup>rd</sup> Rooc, 108, Worll See Sece Road, Numbel 400918 CBH: L659803H11964PLC8338191 T: +91-9167383888 Website : bomizzytal kiewitid.com Email : bti.linvateomp@redlifmail.com

NOTICE OF ANNUAL GENERAL NEETING

Notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM"), of the Members of Bombey Takies Limited will be held on Saturday, September 30, 2023 at 1:00P.M. at the registered office Company situated at 201, Nav Neelam Buliding, A Wing, 2<sup>st</sup> Floor, 108, Worll See face Road, Mumbel 400018 of the to transact the business as contained in Notice of the AGM.

Mumore 4000 to mine to transact the builtness as contained in Notice of the ACM. The Notice of the ACM along with the Attendence Slip and Proxy Form here been sent to the members at their negistered addresses by post and electronically to those members who have registered their sentil addresses with the Company/Registrar and Transfer Agent (\*RTA\*) Depository Participants (\*DP's). Members who have requested through any specific mode have been served in the set of notice. These documents are also available on Company's website <u>bombarytaldesImbed.</u> In and on the website of the Stock Exchange Le. BSE Limited (\*BSE\*) at <u>www.basindia.com</u> and on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at evoting@ned.co.in.

Prosume to the provisions of Section 106 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Regularements) Regulations, 2015, the Company is providing its members facilities for remote s-voting. Members holding shares either in physical form or demetrialized form, as on the out-off date Ls. September 23°, 2023 may cast their vote electronically on the businesses est forth in the Notine of the ACM through the advantage to patient on NSD1 protein forms a share other and the physical file ACM through the advantage to patient on NSD1 protein forms a share other and the NSD1 protein share of the ACM through the solutions of the NSD1 protein form a share other and the NSD1 protein solutions and the ACM through the solutions of the NSD1 protein form a share other and the NSD1 protein solutions and the ACM through the solution of the physical form and the solution of the ACM through the solution of the transformation of the solution of the solution of the solution of the ACM through the solution of the soluti in the Notice of the AGM through the electronic voting system on NSDL portal from a place other n the place of venue of the AGM (remote e-voting). All the members are informed that:

The Special Business set forth in the Notice of the AGM may be transacted through remot

- The special dualness set form in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting. The remote e-voting shall commence on Wednesday, September 27<sup>6</sup>, 2023 The nemote e-voting shall and on Friday, September 29<sup>6</sup>, 2023 The out-off date for determining the eligibility for remote e-voting la Friday, September 02, 2023 Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of Notice and holding as on the out-off date, may obtain a login D and password by sending an email to <u>evoling@ned.co.in</u>. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting, then the existing user ID and password can be used for cetting the votin.

- already neglstered with NSDL for remote e-voting, then the existing user ID and password can be used for casting the vote.
  Mambara sligible to vote many noise that:
  a) The remote e-voting module shall be disabled by NSDL after 05:00 P.M. on Friday, September 29°, 2023 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subacquantly;
  b) The facility for voting through poling paper shall be made snalleble at the venue of the AGM to the shall not be allowed to change it subacquantly;
  c) The membera hall not be allowed to change it subacquantly;
  c) The membera who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again;
  d) A person whose name is recorded in the register of members or in the register of bonoficial owner maintained by the depositorize as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of remote avoiting or voting at AGM through a pol.
  The Company has appointed Mt. Sanjay Kumar Vyas, Company Secretaries, C.P. No. 21588, Memboratia No. 55889), as the Socularizor to scrutinizo the e-voting process and poll at AGM in a fair and transparentmanner.
- polistAGM in stair and transperentmanner. In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQ's) for members and e-voting manual for members at the download section of www.evotingindia.com or contact NSDL addressing email: <u>avoting@nadl.co.in</u>, or contact them at 1800 22 44 30.

them at 1300 2244 su. ny member entitled to attend and vote at the Annual General Meeting (AGM) may appoint a rows to attend and vote instead of himseli/herseli. The proxy need not be a member of the ompany. The instrument appointing provide should however be deposited at the registered lice of the Company not less than 48 (forty-sight) hours before the commercement of the AGM. person can use as proxy on behalf of members not seconding fifty and holding in the eggregate of more than ten percent of the total share capital of the Company carrying voting rights. A ember holding more than ten percent of the total share capital of the Company carrying voting rights. proxy to att rights may appoint a single person as proxy and such person shall not act as a proxy for any other person or shareholder. For Bombey Talites Limited

E-AUCTION SALE NOTICE

(DHARMESH KOTAK)

Date : September Place : Normbel ber 8, 2023

# IND-BARATH THERMAL POWER LIMITED (IN LIQUIDATION) (CIN: U40101TG2007PLC052232) Registered office: H No. 8-5-210/43, Piot No 44, Shiva Enclave, Old Bowenpelly, Secundersbad, Rangareddi, Telangana – 500011 Note is hereby given to the public in general in connection with the sale of ind-Berstin Thermal Power Limited (in Equidation) (Corporate Debtor) as a poing concerv/assets of CD on piscement / collectively basis, offered by the Loudator appointed by the Honble NCLT, Hyderabad Bend / collectively basis, offered by the Loudator appointed by the Honble NCLT, Hyderabad Bend Power Limited (in liquidation) (Corporate Leotor) as a going concerv esses or Cu on pectreme / collectively basis, offered by the Liquidator appointed by the Honble NCLT, Hydenabed Bench vide order LA 1423 of 2022 in C.P. (IB) No. 7477/HDB/2019 dated 31.03.2023 (date of receipt of order – 10.04.2023) under The Insolvency and Bankruptcy Code, 2018 (\*Code\*). The bidding shall take place through online s-suction service provider LinkStar Infoeye Private Limited at www.seuctions.co.in; Ernell ki: admin@seuctions.co.in Mobile No.:+8198700909713.

Particulare Date and Time of Auction 2. Address and e-mail of the Liquidator as registered with IBBI 3. Correspondence Address 
 Reserve Priceff\*
 Earnest Money Deposit (END) In (Ra.)
 Bid Incremental Value (Ra.)

 2,69,46,11,173
 13,47,45,559
 1,00,00,000
 Asset Description BLOCK-I The entire balance sheet consisting or assets and liabilities of the Corporate Debtor being sold as going concern under Regulation 32 (e) of IBBI (Liquidation Process) Regulations, 2015 13,47,45,558 (45547349+ 76812791+ 8947576+ 3437842s 2,69,49,11,173 (91,09,48,996+ 1,53,62,55,821+ 17,89,51,526+ 6,87,56,840 BLOCK-1,00,00,000 BLOCK-II 1. Land (approx. 311.72 acres)\*\* & Buildings located at plant premises i.e., at Tuticorin, Tamil Nadu 2. Plant & Machinery located at the plant premises i.e., at Tuticorin, Tamil Nadu 3. Land (approx. 129.73 acres) parcel located at Hankon Village, Karwar, Kamataka 4. Securities and Finandial Assets 11.0007. 12,57,97,982 1,00,00,000 (45547349+ 76812791+ 3437842) 2,51,59,59,648 (91,09,46,9<del>96+</del> 1,53,62,55,820+ 6,87,56,840) BLOCK-1.Land (approx. 311.72 acres)\*\* & Buildings located at plant premises i.e., at Tuticorin, Tarnii Nadu

NOTICE AND ADVERTISEMENT OF THE MEETING OF EQUITY SHAREHOLDERS

INTERNATIONAL SEAPORT DREDGING PRIVATE LIMITED

#### FORM NO. CAA.2

[Pursuant to Section 230 (3) and rule 6 and 7 of Companies (Compromises, Arrangements and Amalgamations), Rules 2016] BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, DIVISION BENCH-I, CHENNAL

COMPANY APPLICATION No. CA (CAA)/31(CHE)2023

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder as in force from time to time

And

In the matter of Scheme of Amalgamation σf

**Dredging International India Private Limited** (Applicant Company No.1 / Transferor Company) With

International Seaport Dredging Private Limited (Applicant Company No.2 / Transferee Company) And

their respective Shareholders and Creditors

INTERNATIONAL SEAPORT DREDGING PRIVATE LIMITED (CIN: U45205TN2004PTC069094)

A company incorporated under the Companies Act, 1956,

Having registered office at, P.No.2c, 1st Floor, Ocean Square, South Phase, Thiruvika Industrial Estate, Ekkattuthangal,

Guindy Chennai Tamil Nadu 600032 India

Represented by Mr.Bram Vandepitte, Director / Authorized Signatory ... Applicant Company No.2/Transferee Company

Notice is hereby given that by an order dated 25th August, 2023 the Hon'ble National Company Law Tribunal, Division Bench-I, Chennal ("The Tribunal") has directed the meeting of the Equity Shareholders of INTERNATIONAL SEAPORT DREDGING PRIVATE LIMITED ("Applicant Company No.2/Transferee Company") for the purpose of considering and if thought fit, approving with or without modification, the Scheme of Amalgamation of Dredging International India Private Limited (Applicant Company No.1/Transferor Company) with International Seaport Dredging Private Limited (Applicant Company No.2/Transferee Company) and their respective shareholders of the company aforesaid.

In pursuance of the said order and as directed therein, notice is hereby given that a meeting of the "Equity Shareholders" of International Seaport Dredging Private Limited will be held at the registered office address of the Transferee Company which is situated at P.No.2C, 1st Floor, Ocean Square, South Phase, Thiruvika Industrial Estate, Ekkattuthangal, Guindy Chennai Tamil Nadu 600032 India on Saturday the 14th day of October 2023 at 11.00 am. The members of the Transferee Company are requested to attend

Coples of the said Scheme of the Amalgamation and of the statement under section 230 can be obtained free of charge at the registered office address of the Transferee Company or at the office of its authorized representative Shri R.Inbaraju, situated at No. 10/28, Il Floor, 3rd Cross Street, R.K.Nagar, Raja Annamalalpuram, Chennal-600 028. Persons entitled to attend and vote at the meeting may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the company at P.No.2C 1st Floor, Ocean Square, South Phase, Thiruvika Industrial Estate, Ekkattuthangal, Guindy Chennal Tamil Nadu 600032 India, not later than 48 hours before the meeting.

Forms of proxy can be had at the registered office of the Company.

The Tribunal has appointed Shri N K BHANSALI as chairperson of the said meeting. The above-mentioned compromise or arrangement or amalgamation, if approved by the meeting, will be subject to the subsequent approval of the tribunal

N K BHANSALI DATE: 09.09.2023 Chairperson appointed for the meeting PLACE: CHENNAI



## **RBI approves Dipak Gupta** as Kotak Bank interim CEO

**BSREPORTER** 

Mumbai, 8September

FROM PAGE 1

The Reserve Bank of India has approved the appointment of Dipak Gupta as interim managing director and chief executive officer of Kotak Mahindra Bank for two months, starting from September 2. "..the Reserve Bank of India has, vide its letter dated September 7, 2023, approved the appointment of Mr. Dipak Gupta as the interim Managing Director & CEO of Kotak Mahindra Bank Limited for a period of two months, with effect from September 2, 2023," the private sector lender said in communication to the exchanges.

On Sep 2, the lender said Gupta has been appointed as interim MD & CEO after Uday Kotak stepped down, four months before his current term.Dipak Gupta, the joint managing director of the bank, will carry out the duties of the Managing Director & CEO until December 31, 2023, as an interim arrangement, the bank had said while adding the appointment of Gupta is subject to the approval of the Reserve Bank of India and the members of the Bank.

Kotak is the founder and promoter of the bank and has been the Managing Director & CEO of Kotak Mahindra Bank Limited (earlier known as Kotak Mahindra Finance Limited) since August 1, 2002.

(Disclosure: Entities controlled by the Kotak family have a significant holding in Business Standard Pvt Ltd)

### Deposit growth picked up pace, credit offtake moderated in Aug ABHIJITLELE

### Mumbai, 8 September

Bank credit growth showed some moderation year-onyear (Y-o-Y) while deposit mobilisation gathered pace.


"The decision was slightly


Bank credit rose by 14.9 per cent Y-o-Y till August 25, 2023, compared to 15.5 per cent previously. The outstanding credit was ₹143.17 trillion, according to Reserve Bank of India (RBI) data.

Banks raised deposits at a higher pace of 12.3 per cent in August 2023 against 9.5 per cent in August 2022. Outstanding deposits stood at ₹190.85 trillion as of August 25. Data for both credit and deposits excludes the impact of HDFC and HDFC Bank merger in July 2023.

same period a year ago.

September 1, latest data by the Reserve BankofIndia showed. This is due to the rise in foreign currency assets, which increased by \$3.4 billion in the BS REPORTER previous week.






Mar 24,'22 Source: RBI

Credit offtake this financial year (till August 25) was 4.7 per centagainst 4.8 percent in the

### Forex kitty rises \$4 bn, but still below \$600 bn STATUS CHECK

(\$ billion)



The foreign exchange reserves rose by \$4.04 billion to \$599 billion in the week ended

# India hopeful of communiqué



#### G20 Sherpa Amitabh Kant (second from left) with Foreign Secretary Vinay Kwatra (left), Department of Economic Affairs Secretary Ajay Seth (second from right), and G20 Chief Coordinator Harsh Shringla during a raiser press conference, in New Delhi on Friday PHOTO: PTI

up an agreement on the New Delhi declaration.

Through the day, reference to last year's summit in Bali came up multiple times to musical ensemble assess the chances of an official communique in New Delhi and also to compare the readiness of the two G20 host cities.

Not taking the thunder away from the final discussions, Kant said the issue of war with Ukraine had been discussed at great length and leaders would take the discussion further. G20 is an economic forum which discusses the issues of growth and development, he said.

"Conflict and war have an impact on growth and development." He added that Prime Minister Narendra Modi's vision of India's G20 presidency being an inclusive one had been achieved.

In a teaser of sorts, Shringla spoke about artificial intelli- tilateral development banks, gence (AI) greetings with an supporting sustainability, debt

Saturday, the food menu as well as the

would encompass "Indian-ness", he indicated The G20 sherpa listed out the top pri-

orities of the ongoing G20 meet - strong and -side events such as the leadinclusive growth, accelerating ers' Raj Ghat visit to pay tribute the progress of sustainable development goals, focus on bilateral meetings and spousmultilateral institutions along with climate action, digital public infrastructure and women-led development. And

among the key takeaways, according to him, would be "the huge India narrative in the summary that's expected... India will leave a huge imprint".

While detailing the deliberations on strengthening mul-

Kwatra was responding to a introduction on democracy vulnerabilities and using techquestion on the likelihood of that the world leaders would nology for financial inclusion, the Ukraine conflict holding get to witness. At the much- Seth said: "These recommenawaited dinner to be hosted by dations have been placed for President Droupadi Murmu on consideration of the leaders

> 7Z. WEST JUST PARA



who will discuss it over the next two days." As the summit is ready to roll with

three sessions on the opening day one earth, one fam-

ily and one future to Mahatma Gandhi, some es' engagements around the city are expected to add to the overall G20 narrative.

A long day awaits the participants, including those exhibiting handicraft from all over the country at the summit venue. They have to catch the official shuttle before 5 am to ensure the VVIPs have the roads to themselves during the morning hours. All for the success of G20 under India's presidency.

## **Oppn CMs to** attend G20 dinner, but many to skip

Nitish among

#### ARCHIS MOHAN

New Delhi, 8 September

Former prime ministers Manmohan Singh and H D Deve Gowda have expressed their inability to attend Saturday's G20 Summit dinner at Bharat Mandapam due to ill health.

Among the INDIA bloc chief ministers, Delhi's Arvind Kejriwal, West Bengal's Mamata Baneriee, and their Jharkhand counterpart Hemant Soren will attend, as could Tamil Nadu's MK Stalin.

Bihar Chief Minister Nitish Kumar will attend the dinner, reaching the national capital by afternoon, sources said. Chief ministers of the BJP-led National Democratic Alliance-ruled states will be present in full force.

Of the Congress CMs, Himachal Pradesh's Sukhyinder Singh Sukhu will likely be present, but Chhattisgarh's Bhupesh Baghel and Karnataka's Siddaramaiah will not attend. Congress chief Mallikarjun Kharge has not been invited to the dinner. Sources in the Congress said he should have been since he is the Leader of the Opposition in the Rajya Sabha.

Gowda posted on X: "I will not be attending the G20 dinner due to health reasons. I have already communicated this to the government. I wish the G20 summit a grand suc-YS Jaganmohan cess." Reddy, Naveen Patnaik and K Chandrashekar Rao were unlikely to attend the meet.

2. Plant & Machinery located at the plant premises I.e., at Tuticorin, Tamil Nadu 3. Securities and Financial Assets			
BLOCK-IV 1.Land (approx. 311.72 ecree)** & Buildings located at plant premises i.e., at Tuticorin, Tamil Nadu 2.Plant & Mechinery located at the plant premises i.e., at Tuticorin, Tamil Nadu	2,44,72,02,807 (91,09,46,986+ 1,53,52,55,821)	12,23,60,140 (45547349+ 76812791)	1,00,00,000
BLOCK-V 1. Buldinge located at plant premises i.e., at Tuticorin, Tamil Nadu & Plant & 2. Machinery located at the plant premises i.e. at Tuticorin Tamil Nadu.	2,27,61,50,635 (73,96,94,815+ 1,53,62,55,820)	11,38,07,532 (3,69,94,740+ 76,812,791)	1,00,00,000
BLOCK – VI Plant & Machinery located at the plant premises i.e., at Tuticorin, Tamil Nadu.	1,53,82,55,820	7,68,12,791	50,00,000
BLOCK-VII Land (approx. 311.72 acres)** & Buildings located at plant premisee I.e., at Tutkcorin, Tamil Nadu.	91,09,46,986	4,55,47,349	50,00,000
BLOCK-VIII Land (approx. 311.72 acres) located at Tuticorin, Tamil nadu.	17,10,52,172	85,52,609	50,00,000
BLOCK-XI Land (approx. 129.73 acres) parcel located at Hankon Village, Karwar, Karnataka	17,89,51,526	89,47,576	50,00,000
BLOCK-X Securities and Financial Assets	6,87,56,840	3437842	10,00,000

- The sale shall be on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER IT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kinc of warranties and indemnities. The sale is conducted under the provisions of the Insolvancy and Bankruptcy Code and the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Pr
- Beniruptcy Code and the resovency and participation of the supersider intervence Regulations, 2016 made thereunder. The present Sale Notice must be read along with the E-Auction Process Documents wherein details of the process and limelines for submission of eligibility documents, site visit, due diligence etc. are outlined. The said E-Auction Process Document will be evaluable on the website of e-auction service provider LinkStar Infosys Private Linked (Linkstar) website: www.aauctions.co.inform September 09, 2023.
- Interested bicklens shall purificipate after mandatorily reading and agreeing to the relevant terms and conditions as prescribed in the E-Auction Process Document and accordingly, submit their expression of interest by 25-09-2023 in the manner prescribed in the E-Auction Process Document.
- The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel/modify/terminate the e-Auction or withdraw any assets thereof from the euclion proceeding at any stage without easigning any reason thereof. As perprovise to sub-dause (f) of dause (1) of section 35 of the Code, the interested bidder shall
- not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibliity criteria as set out in section 29A of the

- The reserve price is acclusive of applicable Taxes, if any. "The reserve price is acclusive of applicable Taxes, if any. "The reserve price is acclusive of applicable Taxes, if any. "Original Title Decide for 3.08 Acres ere not fracesible/intelling. A copy of the serve is available. Details of fractioner encumbrances can be given by the lightfort of the bidder on request. The Bidders have let blocks to bid for, if bids are received in more than one block, the order of ority and other terms for sale will be as under.
- promy and other terms for ease win be as under. Block I has overriding preference over all the other blocks. Block III has overriding preference over Block III, IV, V, VI, VII, VII, IX and X. Block III has overriding preference over Block IV, V, VI, VII, VII, IX and X. Block IV has overriding preference over Block V and VI, VII and XI.

- Block V has overriding preference over Block --VI, VII and VIII. (Time of twelve months from assumes of Sele Certificate is permitted to the Successful Bloder for removal/lifting of Building oval/litting of Building
- Block VI has overriding preference over Block –VII and VIII. (Time of twelve months from lesuance of Sale Certificate is permitted to the Successful Bidder for removal/litting of plant & machinery). There will be collisional damage to the building structures if Plant & Machinery is sold under Block-VI).
- Block --VII has overriding preference over Block --VIII. (Time of twelve moniths from issuance of Sale Certificate is permitted to the Successful Bidder for removal/litting of plant & machinery under blocks--V and VI. There will be collateral demage to the building structures if Plant & Viechinery is sold under Block- VI)
- Block-VIII Land (approx. 311.72 ecres) located at Tuticorin, Tamil Nedu. Block-XIs Independent Land situated at Hankon Village, Karwar, Karnataka
- Block X is Securities and Financial Assets

t X is Securitise and Financial Assets Deepak Nami Liquidetor of Ind-Barsth Thermal Power Limited (hi Liquidetion) Regn. No.: IBBU/IPA-001/IP-P00676/2017-2018/11149 | AFA Validity: Decamber 07, 2023 209/2023 | Piace : Nota, UP E-mail ID: deepak.msimi@inscivencysavices.in Data: 09/09/2023 | Place : Nolda, UP

#### Companies Act, 2013.

In compliance to the above circulars, the Notice of the AGM alongwith Annual Report for the F.Y. 2022-23, have been sent to all the Members whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the Company's website at www.vardhman.com. and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respective Notice of AGM is also available on the website of CDSL at www.evotingindia.com

Further, pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and relevant circulars, the Company is pleased to provide the facility to Members, to exercise their right to vote, by electronic means on all the resolutions as set out in the Notice of AGM, either through remote e Voting or e-Voting during AGM.

#### All the Members are informed that:

- The remote e-Voting period shall commence from Wednesday, 27th September, 2023 from 9:00 s.m. and shall end on Friday, 29th optember, 2023 at 5:00 p.m. The remote e-Voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for e-Voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently;
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is Saturday, 23rd September, 2023;
- i. Any person, who acquires shares and become Member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. Saturday, 23rd September, 2023, may cast their votes by following the instructions and process of e-Voting as provided in the Notice of AGM.

Members may note that

- a) the manner of e-Voting by Members holding shares in dematarialize mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM and is also available on the website of the Company;
- ) Membera holding shares in physical mode and who have not registered/ updated their email address with the Company are quested to register/update the same by filing form ISR-1 alongwith a self-attested copy of PAN card at secretarial.lud@vardhman.com or to RTA at rta@alankit.com;
- Members holding shares in dematerialized mode who have not registered/updated their email address with their Depository Participant(s) are requested to register/update their email address with the relevant Depository Participant;
- i) the voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date;
- the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;
- a person whose name is recorded in the register of Members or in the ster of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of e-Votino:
- g) the result of the resolutions passed at the AGM will be declared within 2 working days from the conclusion of AGM.
- For any quaries you may contact the following:
- Contact Person : Mr. Sanjay Gupta
- Designation : Company Secretary
- Address : Registered Office, Vardhman Premises, Chandigarh Road,
- Ludhlana-141010, Punlab
- E-mail:secretarial.lud@vardhman.com
- Phone No. : 0161-2226943-48

Place: Ludhiana Date : 08.09.2023 By order of the Board of Directory

Sd/ (Sanjay Gupta) Company Secretary

### પ્રાતઃकાઝ

### आधी पाकिंगची व्यवस्था करा मग कारवाई करा अन्यथा होईल उग्र आंदोलन : मनोज बारोट

विरार, दि. ८ ( वार्ताहर ) : वसई तालुक्यात पार्किंगची व्यवस्था नाही तरीही गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक विभागाकडून दुचाकी चालकांवर होत असलेली कारवाई आणि टोइंग एजन्सीची वाढती दहशत याबाबत वसई तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. तालुक्यातील नागरिकांच्या दुरवस्थेसाठी बहुजन विकास आघाडी आणि वसई विरार महानगरपालिकेला जबाबदार। भाजपचे मनोज बारोट म्हणाले की, सुमारे ३० लाख लोकसंख्या असलेल्या व ३८० चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या महानगरपालिकेच्या स्थापनेला १४ वर्षे उलटूनही, कमाईचे कोणतेही साधन नाही.

#### एव्हरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेड सीआयएन : L17120MH1985PLC037652

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. 144, 14 वा मजला, अटलांटा बिल्डींग, प्लॉट क्र. 209 जमनालाल बजाज रोड, नरिमन पॉईंट नरिमन पॉईंट मुंबई 400 021. दर. इत. +91 22 2204 0816

ईमेल:rmb@podarenterprise.com वेबसाइट:www.evergreentextiles.in

36 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान व सभासद व शेअर ट्रान्सफर बुक्सचे नोंदणीकरण बंद करणे चना यादारे देण्यात येते की

1. कंपनीची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी त 3.00 वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत सभेमध्य आयोजित सूचनेमध्ये विहित प्रकरणावर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे

2. कॉर्पोरेट अफेअर्सचे मंत्रालय (एमसीए सक्यलर्स) यांच्यादारे जारी सामान्य सर्क्यलर क्र. 14/2020 दे. 8 एप्रिल, 2020, सामान्य सर्क्युलर क्र. 17/2020 दि. 13 एप्रिल, 2020, सामान्य सर्क्युलर क्र 20 / 2020 दिनांक 5 मे, 2020, सामान्य सर्क्युलर क्र. 22 / 2020 दि. 15 जून, 2020, सामान्य सर्क्युल क्र. 33/2020 दि. 28 सप्टेंबर, 2020, सामान्य सर्क्यलर क्र. 39/2020 दि. 31 डिसेंबर, 2020 सर्क्यलर क्र. 02/2021 दि. 13 जानेवारी, 2021 व सामान्य सर्क्यलर क्र. 02/2022 दि. 5 मे, 2023 (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर) व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर यांच्याद्वारे जारी सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी1/सीआयआर/पी/2020/79 दि 12 मे, 2020, सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी2/सीआयआर/पी/2021/11 दि .5 जानेवारी, 2021 व सर्क्यलर क्र. सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी2 / सीआयआर / पी / 2022 / 63 दि. 13 मे. 2022 (एकत्रितरित्या सेजी सर्क्युलर म्हणून) यांच्याद्वारे जारी व कंपनी कायदा. 2013 (ॲक्ट) च्या तरतूदी अनुसार व सेजी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन 2015 (सूची विनियमन) अंतर्गत कंपनीची 36 वी वार्षिक सामान्य सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) सुविधा मार्फत सभेच्या ठिकाणी सभासदांच्य प्रत्यक्ष उपस्थितीविना आवश्यक नाही.

3. 2023 करिता एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल ईलेक्ट्रॉनिकली सर्व सभासदांना त्यांच्या कंपनीची वेबसाइट www.evergreentextiles.in वर बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर उपलब्ध आहे

. कंपनी कायदा, 2013 च्या अनुच्छेद 108 च्या तरतूदी अनुसार व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन नियम, 2014 च्या नियम 20 अंतर्गत सधारित सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकत विनियमन, 2015 च्या विनियमन 44 अंतर्गत कंपनीस एजीएमच्या ठिकाणी व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता त्यांच्या सभासदांच्या एजीएमच्या दरम्यान ई-मतदान तसेच एजीएमपूर्वी परोक्ष ई-मतदा सुविधा प्रदान केली आहे. परोक्ष ई-मतदान प्रणालीचा वापर करून सभासदांद्वारे मतदान करण्याची . संविधा नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याद्वारे प्रदानित केली गेली आहे ब ई-मतदान एजीएमच्या दरम्यान नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याद्वा प्रदान केली आहे.

5. परोक्ष ई-मतदान कालावधी एजीएमच्या पूर्वी बुधवार, दि. 27 सप्टेंबर, 2023 रोजी स. 9.00 वा. (1 ल्या) सुरुहोईल व शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर, 2023 रोजी सायं. 5.00 (भाप्रवे) बंद होईल व जीएमच्या दरम्यान ई-मतदान ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत शनिवार, दि. 30 सप्टेंबर, 202 रोजी प्रदानित करण्यात आला आहे. सदर कालावधीच्या दरम्यान सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील भा धारक आहेत व डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील भागधारक आहेत त्यांना शनिवार, दि. 23 सप्टेंब 2023 (निर्धारित तारीख) रोजी ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत मतदान पार पाडावे. एजीएममध सहभागी होण्याकरिता सभासदांनी ज्यांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे मतदान आधी पार पाडले नाही आहे व एजीएमच्या दरम्यान सतदान पार पाडण्याचा द्रक बजाव शकतात - सभासद ज्यांनी एजीएमच्या टिकार्ण . परोक्ष ई-मतदान पूर्वी पार पाडले आहे ते एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात परंतु एजीएमच्या दरम्यान त्यांचे मतदान पार पाडू शकत नाहीत. परोक्ष ई-मतदान सुविधा www.evotingindia.com क उपलब्ध आहे. परोक्ष ई-मतदानाकरिता प्रक्रिया एजीएमपूर्वी, ई-मतदान व एजीएमच्या दरम्यान 36 व्य एजीएमच्या सूचनेमध्ये व्हीसी/ ओएवहीएम मार्फत एजीएममध्ये जोडले जावे.

कोणीही व्यक्ती ज्यांनी कंपनीचे शेअर्स संपादन केले आहेत व कंपनीचे सभासद आहेत त्यांन एजीएमच्या सचनेच्या पाठवणी पश्चात व शेअर्स धारक यांना निर्धारित तारीख अर्थात शनिवार, दि 23 सप्टेंबर, 2023 रोजी supportlSisharexindia.com वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. त्यामुळे, जर तुम्ही आधीच ई-मतदानाकरिता सीडीएसएलसह नोंदणीकरण केले आहे तर मतदान हक बजावण्याकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्ड ⁄पिन प्राप्त करावा. . श्री. विजय रमेश गुप्ता, व्हीआरजी ॲन्ड असोसिएटस यांना ई-मतदान प्रक्रियेमध्ये स्पष्ट व पारदर्शक

पद्धतीने मतदान पार पाडण्याकरिता परिनिरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. , कंपनी कायदा, 2013 च्या अनुच्छेद 91 अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, दि. 22 सप्टेंबर, 2023 ते शनिवार, दि. 30 सप्टेंबर, 2023 दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल.

### संचालक मंडळाच्या आदेशान्वये एकरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेडकरित

मंजुनाथ डी. शानभाग अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव ठिकाण : मुंबई डीआयएन 0009025 दिनांक : 07 सप्टेंबर, 2023

#### फ्रेझर अँड कंपनी लिमिटेड 10 <mark>सीआयएन</mark> : एल५११००० एम एच १९१७ पीएलसी २७२४१८ कार्यालय : शॉप क्रमांक ७५, इमारत क्रमांक ७५, बी विंग, एव्हरशाईन हेलिओ सीएचएस लिमिटेड,

ईएमपी, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई महाराष्ट्र ४०० १०१. भारत इ मेल आयडी : fraseracp@gmail.com संकेतस्थळ : www.fraserindia.co.in दूरध्वनीः + ९१ ९३२४० ८९४३२

#### वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि इ मतदान माहिती, बुक क्लोजर आणि समभागधारक माहिती अद्ययावतीकरण

याझरे सूचित करण्यात येते की, फ्रेझर औँड कंपनी लिमिटेड यांच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११. ०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्डीएम) यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूव केलेल्या विषयांच्या अनरूप घेण्यात येणार आहे

#### वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती :

कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदीच्या अनुसार तर्सच त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार , एमसीए परिपत्रके , सेबी (एलोडीआर) नियम २०१५ आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार कॅलेंडर वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये प्रत्यक्ष प्रति वितरित करण्याच्या संदर्भात सवलती देण्यात आल्या आहेत त्यामुळे ं संचना इ मेलच्या माध्यमातन अशा संभासदांना निर्गमित क

#### VJTF EDUSERVICES LIMITED CIN: L80301MH1984PLC033922

Reg. Office: Witty International School building, Pawan Baug Road, Malad West, Mumbai - 400064 Tel.:022-61056800/01/02 Fax:022-61056803 Email:vjtfho@vjtfi.com, Website:www.vitf.com / www.wittvkidsindia.com NOTICE OF BOARD MEETING

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE 38th Annual General Meeting of M/s. VJTF Eduservices Limited will be held at Ground Floor. Witty International School, Chikoowadi. Borivali West, Mumbai 400092, on Saturday, 30th September, 2023 at 02.30 P.M. Annual Report is also available on the website of the Company www.vjtf.com and website of the stock exchange i.e. BSE Limited www.bseindia.com

Further, we would like to inform you that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday, 24th September, 2023 to Saturday, 30th September, 2023(Both days inclusive), for the purpose of 38th Annua General Meeting (AGM) of the Company to be held on Saturday, 30th September, 2023. In terms of Listing Regulations, the Company is providing an e-voting facility to the nembers through CSDL. Remote E-voting will be available from Wednesday 27th September, 2023, at 09.00 AM till Friday, 29th September, 2023 at 05:00 P.M. only In case of any queries/Clarification related to e-voting/Ballot form, members can contact Skyline Financial Services Private Limited, RTA of the Company (Contact: 011-26812682) For VJTF EDUSERVICES LIMITED

> Sd/-Dr. Vinay Jain

Managing Director DIN - 00235276

जाहीर सूचना

त्चना याद्वारे देण्यात येते की. १. विवंगत श्रीम. इंसाबेन जगवि

रक फ्लॅट क्र. ४०१/ए विंग, चौंधा मजला, साई गीता वर्श

सीएचएसएल, न्यु गोल्डन नेस्ट समोर, मीरा भाइँदर रोड, भाईँद (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालक होते, १. दिवंग

ा व २. दिवंगत जगदिश मोह

न्या नावे केले व सोसायटीच्या स

मृत्यू दि. ०१.१२.२०२२ रोजी झाला त्यांच्या मागे त्यांचे का

इंसाबेन जगदिश भोजानी बांचा मृत्यू दि. ०१.०४.२०२

ू स त्यांचा मुलगा श्री. विमल जगदिश भोजानी व श्री. रिपा विश भोजानी हे केवळ कायदेशीर वारस आहेत.

**रेलीज कतार दि. ०६.०९.२०२३ रोजी** दस्तावेज नोंदणीक

क. टीएनएन-१६९८८-२०२३ वि. ०६.०९.२०२३ अंतर्गत झाल श्री. रिपाल जगविश भोजानी यांनी त्यांचे सर्व वारसा ठक व

णतेही मोनेटरी शेअर त्यांचा माऊ श्री. विमल जगदिश घोजान

णपत्र हस्तांतरण करण्याकरिता अर्ज केला आहे व ते सदर फ्लॅटर

र्ब जॅक, वित्तीय संस्था, व्यक्ती आर्दीनी याद्वारे माझे अशील वा मला

र्षांचे काउन्सेल वा यांना सदर दावे, आक्षेप यांच्या संबंघात कोणते

वे असल्यास कोणाही व्यक्तीस सदर संबंधात हक, अधिक

हाण, भेट, भाडेकरार, तक आदी संबंधात टीडीआरकरिता संबंधि

च्यासह १४ दिवसांच्या आत सचित करावे अन्यथा कोणते

जयालय : १०९. भाईदया नगर. बी-बिल्हींग. गोपी मह

हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५

संबंध असल्यास तसेच वरील अर्जदार मालमत्ता संबंधात विक्र

धेकरण यांच्यासह संबंधित पुरावे यांच्यासह सदर योग्य पुरा

आर. जे. मिश्र

(वकील उच्च न्यायालय

नोटरी भारत सरक

ाई मोहनलाल

Place: Mumbai Date: 08/09/2023

जाहीर सचना ना याद्यारे देण्यात येते की, दिवंगत श्री. भाऊराव देवराव पवार लॅट धारक फ्लॅंट क्र. ३०८, ३ रा मजला, गोकळ थेरेस लेपोरा स्ट्रीट, भाईंवर (प), तालूका व ४०१ १०१ येथील मालक होते. दिवंगत श्री. भाऊराव देवराव पव ांचा मृत्यू दि. ११.०५.२००३ रोजी झाला त्यांच ज़बदेशीर वारस त्यांची पत्नी श्रीम. केसर बी. पयार व दोन मले श्री. सतिष माऊराव पवार, श्री. पद्माकर माऊराव पवार व एक वाहित मुलगी श्रीम. छाया नितेश मुरूडकर, श्री. माऊ वार यांची मुलगी हे केवळ कायदेशीर वारस आहेत. श्री. सतिव भाऊराव पवार, श्री. पद्माकर भाऊराव

श्रीम. छाया नितेश मुरूडकर, श्री. भाऊराव पवार यांची मुलगी यांनी वांचे सर्व वारसा हक वा कोणतेही मोनेटरी शेअर त्यांची आव श्रीम. केसर बी. पवार यांच्या नावे केले व सोसायटीच सदत्वाच्या प्रवेश व शेअर प्रमाणपत्र हस्तांतरण करण्याकरित hen आहे व ते सवर फ्लॅंट गडाण ठेवण्यास डच्छक आहेत. र्व बेंक, वित्तीय संस्था, व्यक्ती आवींनी याद्वारे माझे अशील वा मला

त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे, आक्षेप यांच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणाही व्यक्तीस सदर संबंधात हक, अधिका तसंबंध असल्यास तसेच वरील अर्जवार मालमत्ता संबंधात विक्री गहाण, भेट, भाडेकरार, हक आदी संबंधात टीडीआरकरिता संबंधि यांच्यासह संबंधित पुरावे यांच्यासह सदर योग्य पुरावे गंच्यासह ७ **विषसांच्या आत** सूचित करावे अन्यथा कोणतेही आक्षेप ा दावे गृहित धरले जाणार नाहीत.

आर.जे.मिश्र (चकील उच्च न्यायालय) नोढरी भारत सरब वि. ०९.०९.२०२३ कार्यालय : १०९, भाईदया नगर, बी-बिर्ल्डींग, गोपी महल हॉटेलबबळ, नवघर रोड, भाईंदर (पु), बिल्हा ठाणे ४०१ १०५.

### एस्क्वेअर मनी गॅरन्टीज लिमिटेड

दे. ०९.०९.२०२३

्रान् प्रभाग राग्या गाया वाल्या स्थाप राग्या गाया विषयी प्रशास क्यां वाला सहीत, फोर्ड, चुंच्चे महराष्ट्र ४०० ००१. नॉक्गीहृत कार्यालय : चुनिद सीक्षेत्र, १२/१२, कामा विषयी प्रशास हित्य, फोर्ड, चुंच्चे महराष्ट्र ४०० ००१. सीकायपर : L5J900HH1988PLC036694 द्रुर. इ. +११ ०२२-२२००४६१ ईमेल जायदी : emgil234@rediffmail.com वेबसाइद : <u>प्रमान स्विधांग्रान्साठालप्र</u> वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सचना याद्वारे देण्यात येत आहे की. एस्क्वेअर मनी गॅरन्टीज लिमिटेड यांच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीए निवार, दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.३० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता युनिट सीजी९, २४/२६, का बिल्डींग दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई महाराष्ट्र ४०० ००१ येथे एजीएमच्या सूचनेमध्ये पार पढलेल्या विशेष व्यवसायां यवहार करण्याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे आयोजित केली आहे.

कंपनीची एजीएमची सूचना व अटेडन्स पावती व प्रॉक्सी फॉर्म कंपनी/ रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए)/ डिपॉझि पार्टिसिपंट्स (डीपीज) यांच्यासह त्यांच्या ई-मेल आयडीवर नोंदणीकृत सभासदांना ईलेक्ट्रॉनिकली व पोस्ट मार्फ नोंदणीकृत सभासदांना पाठविली आहे. समासदांनी कृपया सदर सूचनेमध्ये कोणतेही विशेष मोड पाहावे. सदर दस्ताय तंपनीची वेबसाइट <u>www.esquiremoneyguarantees.com</u> वर व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटे बीएसई <u>www.bseindia.com</u> व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएर evoting@nsdl.co.in वेबसाइट वर उपलब्ध आहे.

सेबी (सूची अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत व कंपन्या (व्य प्रशासन). २०१४ च्या नियम २० अंतर्गत सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत कंपनीने त्यांच्य सभासदांना ईजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली चा वापर करून मतदान प पाडण्याची सुविधा प्रदान केली आहे. दि. २३ सप्टेंबर, २०२३ रोजी निर्धारित तारीख अनुसार प्रत्यक्ष फॉर्म व डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स घारक हे ईजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेर (सीडीएसएल) वर ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत (परोक्ष ई-मतदान) प्रदान करून एनएसडीएल सव्हिंस नियुक्त केल

#### सर्व सभासदांना सचित करण्यात येते की :

- १. परोक्ष ई–मतदान मार्फत ईजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या विशेष व्यवसायांवर व्यवहार करण्यात ये २. परोक्ष ई-मतवान सुविधेची सुरुवात बुधवार, दि. २७ सप्टेंबर, २०२३ आहे.
- ३. परोक्ष ई–मतदानाची अंतिम तारीख शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ आहे.
- ४. परोक्ष ई–मतदानाकरिता पात्रता अर्हतेकरिता निर्घारित तारीख शुक्रवार, दि. ०२ सप्टेंबर, २०२३ आहे. कोणाही व्यक्त जर निर्धारित तारीखा अनुसार धारक असेल व सूचनेची पाठवणी पश्चात कंपनीच्या सभासद व कंपनीचे शेअर्स ताब्यात घे असेल तर त्यांनी ईमेल www.evotingindia.com वरून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करून घ्यावा. त्यामव जर कोणाही व्यक्तीने आधीच परोक्ष ई-मतदानाकरिता सीडीएसएलसह नोंदणीकरण केले असेल तर मतदान प
- ए. परोक्ष ई-मतदान शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोबी साथं. ५.०० नंतर एनएसडीएल मार्फत बंद करण्यात वेई व एकदा मतदान मोड्युल सीडीएसएलद्वारे अकार्यरत करण्यात वेईल व परोक्ष ई-मतदान सबर तारीख व वेळेपश्च स्विकृत केला जाणार नाही.
- बी. पोलिंग पेपर मार्फत मतदानाकरिता सुविधा एजीएम वर उपलब्ध आहे.
- सी. सभासद ज्यांनी एजीएमवर पूर्वी परोक्ष ई-मतदान द्वारे त्यांचे मतदान पार पाडले आहे ते सुद्धा त्यांचे मतदान ्यात्रा ये प्राप्ति कर्मने प्राप्ति कर्मने प्राप्ति कर्मने कर्मने वाया ने प्राप्ता ने प्राप्ता ने प्राप्ता ने प पुन्हा एचीएमम्प्रे अपिश्वत सुन्हा पार पाद्द इनकतात. . ज्या व्यक्तीचे कंपनीच्या समासदानी निर्धारित तारखेच्या अनुसार त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली वा प्रत्यक्षरित्या एचीएम सूचनेमध्ये नमूद सूचनेच्या अनुसार परोख ई-मतदानाच्या द्वारे लॉगीन-आयडी व पासवर्ड पाठवून ई-मेल वर
- . कंपनीने सीएत श्री. संबय कुमार व्यास, प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव (सीपी क्र. २१५९८) यांना कंपनी सचिव म्हणू एबीएममध्ये स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पडण्याकरिता व ई-मतदान प्रक्रियेकरिता परीनिरीक्षक म्हणून नियुक्त केले

ई-मतदान मॅन्युअल व Frequently Asked Question (FAQ's) कृपया पाहावे www.evotingindia.com वर डाउनलोड सेक्शनवर सभासदांकरिता एनएसडीएल ईमेल evoting@nsdl co.in वर संपर्क साधावा वा १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधावा.

नेणतेही सभासद जे वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मध्ये मतदान करण्यास उपस्थित राह इच्छितात त्यांनी कंपन सभासद यांना मतदानाकारेता उपस्थित राहावे. प्रॉक्सी कंपनीच्या सभासदांकरिता आवश्यक नसेल, एबीएमच्या अहवालाव ४८ (अड्डेचाळीस) तासांच आत मतदानाचा निर्णय घेण्यात वेईल व इन्दुर्येट अपॉईटिंग प्रॉक्सीब नोंदणीकृत कार्वालव वेधे जमा करावी. मतर्वान हक्क पार पाडण्याकरिता कंपनीचे एकूण भाग भाँडवलाच्या दहा टक्के पेक्षा कमी नसावे व प्रॉक्स सभासदांच्या वतीने विस्तारित करण्यात वेईल. एखादा सभासद जर दहा टक्के शेअर्स धारक असेल तर कंपनीच्या एकूण भा

संचालक संडळाच्या आदेशान्व

मनोज चंदर पांडे

व्यवस्थापकीय संचालव

डीआवएन ०५२६११८३

एसक्वेअर मनी गॅरन्टीज लिमिटेडकरि

ळी सी फेस रोड, वरळी मुंबई ४०० ०१८.

## २ मुंबई, शनिवार दि. ०९ सप्टेंबर २०२३

# लोणावळा नगरपरिषदेतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

लोणावळा, दि. ८ (वार्ताहर) : लोणावळा नगरपरिषद लोणावळा यांचे मार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यासाठी मोफत अशी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यास भरघोस असा प्रतिसाद लोणावळा शहरातून मिळाला. लोणावळा शहरातील विविध शाळेतील २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. अतिशय आनंदात आणि उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा उत्साह व गणपती बाप्पा मोरया, स्वच्छ लोणावळा सुंदर लोणावळा हरित लोणावळा या घोषणांनी सर्व सभागृह उत्साहाने सोडला होता. संपूर्णपणे दणाणून पर्यावरणपूरक अशी शाडूची माती, पाट, अशा वस्तू नगरपरिषदेकडून पुरविण्यात आल्या होत्या. यावेळी सह्याद्री प्रतिष्टानचे सचिन शेडगे व कलाशिक्षक अतिश थोरात सर, लोणावळा शहरातील कलाकार सागर तावरे, गुरुकुल शाळेतील शिक्षक रमेश बोंद्रे व लोनप मुख्याध्यापक राजू दिवेकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी गणेशाच्या मूर्तीचे महत्व तसेच विविध पैलू त्यांनी सांगितले.

तसेच विद्यार्थ्याकडून हे सर्व उत्कृष्टरित्या करून घेतले. विद्यार्थ्यांनी हि अतिशय सुंदर व सुबक अशा गणेश मूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांनी केलेल्या या मूर्ती पाहून काही पालक वर्गाकडून नगरपरिषदेचे अभिनंदन व धन्यवाद करण्यात आले.

तसेच आम्ही यावेळी हीच गणेश मूर्ती घरी बसवून त्याची पूजा करणार असे पालकांनी सांगितले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन) लोणावळा नगरपरिषदे मार्फत शहर समन्वयक अक्षय पाटील, विजय लोणकर, खंडू बोभाटे यांनी केले. या कार्यक्रमास लोणावळा नगरपरिषदेचे दत्तात्रय सुतार, निलेश काळे तसेच माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी पत्रकार विशाल विकारी यांनी) भेट दिली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता प्रशस्तीपत्रक देण्यात आले. तसेच यावेळी माझी वसुंधराची हरित शपथ घेण्यात आली व सर्व सण हे पर्यवरण पूरक साजरे करण्याची शपथ सर्व विद्यार्थ्यांनी घेतली.

#### जाहीर सूचना

ना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की थ्री. विनोद रामनाथ घोडे व श्रीम. ज्योती विनोद घोडे 'फ्लॅट क्र. बी-४०३, ४ था मजला, सोलंर्क रेसिडन्सी सीएचएस लि., प्लॉट क्र. ०७, नवडे फेज , तालूका पनवेल व जिल्हा रायगड (सदर फ्लॅट) **येथील मालमत्तेची खारे**दी श्रीम. लक्ष्मी इस्साकी मुथू पिल्लाई व दिवंगत बालागनपथी अरूमुगम पिल्लाई यांच्याकडून करत आहेत व त्यांचे कायदेशीर वारस श्रीम. शनमुगम अरूमुगुम पिल्लाई व श्रीम. अरूमुग इस्साकी पिल्लाई हे विक्री करार दि. २४.०८.२०२३ ोजी उप निबंधक पनवेल ४ यांच्यासह अनु क्र. ११८०७/२०२३ दि. २४.०८.२०२३ अंतर्गत

श्रीम. शानमुगम अरूमुगम पिल्लाई व श्री. अरूमुग आवश्यक ते कागदपूञे पुरवून, त्यांच्य सदर दावे, जर काही असल्यास सर्व संबंधित इस्साकी पिल्लाई हे दिवंगत बल्लागनपथी अरूमुग एकटयाच्या नावे इस्तांतरीत कलेले आहे 🕠 पिल्लाई यांचे कायदेशीर वारस आहेत व सदर फ्लॅटचे दस्तावेज यांच्यासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी आमचे अशिल श्री दिलीप विङ्रल वाघ यांने रंयुक्त मालक आहेत व श्रीम. लक्ष्मी इस्साकी मुथ तारखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करणे सदर सदनिका श्री . यशराज मिलिंद खोकरावे पिल्लाई यांच्यासह आहेत. त्यामुळे वारसाहब आवश्यक आहे अन्यथा सदर दावे व दावे, काही यांना विकण्याचे ठरविले आहे . प्रमाणपत्र संयुक्त न्यायालयाद्वारे श्रीम. शानमुगम असल्यास कोणत्याही संदर्भाविना हस्तांतरण पूर्ण तरी सदर सदनिकेचे विकी करण्याबाबत अरूमुगम पिल्लाई व श्री. अरूमुगम इस्साकी पिल्लाई करण्यात येईल व सदर व्यक्तींचे/संस्था/ संघटना ोणत्याही व्यक्ति वा संस्था यांची हरकत असेल दावे अधित्यागीत मानले जातील भांडवलाच्या प्रॉक्सी म्हणून सिंगल व्यक्तीस नियुक्त करण्याचा अधिकार आहे व सदर व्यक्ती कोणाही व्यक्ती वा भागघारव वा सदर सदनिकेवर कोणाचाही हक्क अधिकार यांचे कायदेशीर वारस आहेत. यांचकरिता प्रॉक्सी म्हणून कार्य करू शकत नाही. माझे अशील यांना बंधनकारक नसतील. गहाणदान बोजा तारण बक्षिसपञ त्यामुळे, कोणाही व्यक्तीस वरील फ्लॅट संबंधात वरील संदर्भित अनुसूची भाडेपइटदाखरेदीखत साठेखत कुलमुखत्यारपञ कोणत्याही स्वरूपाचे कोणतेही दावे वा अडथळे अगर इतर स्वरूपात हक्क वा अधिकार असतील फ्लॅट क्र. १०५६, ४ था मजला, बिल्डींग असल्यास तसेच वारसा, विक्री, गहाण, प्रभार, भेट तर त्या व्यक्तीने संस्थेने आपल्या हरकती लेखी वा धारणाधिकार आर्दीच्या मार्फत काही असल्यास क्र. ३७, नेहरू नगर, प्रियादर्शन को–ऑप. हा. स्वरूपात खालिल नमद केलेल्या पत्त्यावर योग्य विकाण : मुंबई त्यांनी अघोहस्ताक्षरितांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी सो. लि., नेहरू नगर, कुर्ला (पू), विनांक : ०८ सप्टेंबर, २०२३ त्या कागदपञांसह व पुराव्यासह सदरची नोटीस तारखेपासून चौंदा (१४) दिवसांच्या आत सद मुंबई ४०० ०२४ मोजमापित २२.६३ चौ. मीटर प्रसिध्द झाल्याच्या तारँखेपासून १५) दिवसाच्या सूचित करावे अन्यथा दावे, काही असल्यास ते सदर चटई क्षेत्रफळ. आत नोंदवाव्यात • मुदतबाहये हरकती आल्यास गलमत्ता व दस्तावेजांच्या संबंधात अधित्यागीत, दि. ०७.०९.२०२३ त्या आमचे अशिलोंवर बंधनकारक राहणार बॉम्बे टॉकिज लिमिटेड परित्यागीत मानले जातील वा गृहित धरले जाणार सुनिल बी. घोरपडे नोंदणीक्रुत कार्यालय : २०१, नव नीलम बिल्डॉग, प् चिंग, २ रा मजला, १०८, चरळी सी पे सीआयएन : L65990MH1984PLC033919 द्रुर. +११-११६७३६८८८१ वेबसाइट : bombaytalkicsitd.com ईमेल : btl.inves नाहीत यांची संबधितांनी नोंद घ्यावी 🗸 सही / वकील वकील वाळके ॲन्ड असोसिएट्स ॲड . आर . आर . प्रधान पत्ता : बिल्डींग क्र. ११५च्या मागे, एस-९/बी-१, २ रा मजला, सेंचुरियन मॉल, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सी **-71,** कस्तुरी प्लाझा मानपाडा रोड़ डोंबिवली पूर सेक्टर १९ए, प्लॉट ८८-८९, नेरूळ, सानिध्य जिमच्या पुढे, नेहरू नगर, सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, बॉम्बे टॉकिज लिमिटेड यांच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधा नवी मुंबई. मो. ८६५२११२२८२ कुर्ला (पू), महाराष्ट्र २४.दूर. ९२२४३३९२९३ दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी दु. १.०० वा. नोंदणीकृत कार्यालय २०१, नव नीलम बिल्हींग, ए विंग, २ रा मजला, १०८, Dt: 09.09.2023 संपर्क कं . 9870704981 वग्ली मी फेम रोड, वग्ली मंबई ४०० ०१८ येथे सचनेमध्ये पार पडलेल्या विशेष व्यवसायांवर व्यवहार करण्याकरित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे आयोजित केली आहे. जाहीर सूचना जी जी इंजिनीअरिंग लिमिटेड संजयपनः : L28900MH2006PLC159174 सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील हे दुका क. ९/१०, क्षेत्रफल मोजमापित २५२ ची. फट अर्थात २३.४२ चौ. मीटर बिल्ट अप. ए विंग. तळ मजला. बिल्डी बिसाइट वर उपलब्ध आहे. क. २, संसायदी ला गोसलिंग पार्क संप्रिक्सर स्वणून इत, जमिन धारक सल्हें क्र. १०२/१, हिस्सा क्र. १/२पी, गाव बोईसर, तालूका व बिल्हा पालघर वेथील मालक व ताबाधारक आहेत व विक्रीचे नोंदर्णीीकृत करा दि. २८.०३.१९९२ रोजी दस्तावेच नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. २०३, २ रा मजला, शिवम चेंबर्स को–ऑप. सो. लि., एस. व्<mark>री</mark>. रोड, गोरेगाव पश्चिम, क. पीएलआर/५२९/१९९२ अंतर्गत केले होते. श्री. यादव इस्श्रिंद्र पाटील यांनी सदर मालमत्ता मे. ए. के. गोसालिया सहारा अपार्टमेंट जवल, मंबई ४०० १०४. कॉर्पोरेट कार्यालय : ३०६, ३ रा मजला, शिवम डाऊस करम पुरा, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, मिलन सिनेमा समोर, नवी दिल्ली ११० ०१५. सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की : संपर्क तपशील : अतूल शर्मा (व्यवस्थापकीय संचालक) वेबसाइट : <u>https://ggelimited.com</u> ईमेल आयडी : cs.ggengg@gmail.com ट्रस्ट यांच्याकडून खारेदी केली होती. सदर फ्लॅट मालव श्री. यादव हरिश्चंद्र पाटील यांचा मृत्यू दि. १४.०७.२००३ वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना व बुक क्लोजर माहिती भाग पात्र कार्ट्या गांधर गांधर गांध रुपूर्य के 2000 राज्य स्वयुप्त रीबी झाला होता व नॉव्लीकृत मृत्युपत्र दि. ०३.०९.१९९३ रोजी तस्तावेज क्र. २४६६/१९९३ अंतर्गत दिवंगत श्री. यादव हरिखंद्र हे यांनी सबर मालमत्तेचे परिपूर्ण मालक आहेत व श्री. प्रविप यादव पाटील हे मालक पुचना याद्वारे देण्यात येत आहे की, जी जी इंजिनीअरिंग लिमिटेड यांच्या सभासतांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एवएम) शुक्रवा ते. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) वा. विद्धीओ कॉन्फोंसिंग (व्हीसी) सुविधा/अन्य ऑडिओ विहज्युअल मीन्स (ओएव्हीएम मार्फ कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूदीच्या सर्व अनुपालन व नियम अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय अंतर्गत सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२ दि. ८ एप्रिल, २०२०, सर्ब्युलर क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. २०/२०२० दि. ५ मे, २०२०, सर्क्युलर क्र. ०२/२०२१ आहेत. सदर फ्लॅट मालक श्री. प्रदिप यादव पाटील यांनी सद दि. १३ जानेवारी, २०२१, सर्क्युलर क्र. १९/२०२१ दि. ८ डिसेंबर, २०२१, सर्क्युलर क्र. २१/२०२१ दि. १४ डिसेंबर, २०२१ व सर्क्युलर पलंट श्री. दिलीपकुमार बसतीलाल मेहता व श्रीम. प्रिती दिलीपकुमार मेहता यांना नोंदणीकृत विक्री करार दि. १७.०६.२०१० अंतर्गत दस्तावेब क्र. ०२/२०२२ दि. ५ मे, २०२२ अनुसार कंपनीने एबीएम आयोजित केली आहे व ती मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) मंत्रालय (एकत्रितरित विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरता येईल एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) व सेबी सर्क्युलर क्र. सेबी/ एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२० व सेबी, एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५ जानेवारी, २०२१ व सेबी/ एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर, क. पीएलआर/०४४६४/२०१० रोजी केला. सर्वं व्यक्तींना याद्वारे सूचित करण्यात येते की, माझे अशील 1/२०२२/६२ दि. १३ मे, २०२२ व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (एकत्रितरित्या सेबी सर्क्युलर) यांनी १७ व्या एजीएमच्या सूचनेम जारी केली आहे. वेळेपश्चात स्विकत केला जाणार नाही यांच्याकडून त्यांचे मूळ दस्तावेज व शेअर प्रमाणपत्र वरीर सदर सर्क्युलर अनुसार कंपनीने १७वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२२-२३ मंगळवार, दि. ५ सप्टेंबर, २०२३ रोजी नोंदणीक निर्देशित मालमत्ता अर्थात विक्री करार दि. २८.०३.१९९२ र मेल आयडी वर कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससंह नोंदणीकृत आहेत. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट <u>https://ggelimited.com</u> वर अ दस्तावेज क्र. पीएलआर/५२९/१९९२ व मृत्यूपत्र दि. ०३.०९.१९९३ चे दस्तावेज क्र. २४६६/१९९३ चे मूळ तसेच सेनी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत पुन्हा एजीएममध्ये उपस्थित राहून पार पाडू शकतात. तभासदांचे रजिस्टर शनिवार, दि. २३ सप्टेंबर, २०२३ ते शक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी (दोन्ही समाविष्ट) बंद राहिल, इडेक्स २ व नोंदणीकरण पावती व शेअर प्रमाणपत्र क्र. ४० ही. र्फपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुघारणा नियम, २०१४ सुघारित च्या नियम २० सहवाचन ॲक्टच्या १०८ अंतर्गत व सेबी (सूची अनिवार्यता व कि गहाळ झाले आहेत. सदर दोन्ही मूळ करार व शेअर प्रमाणपत्र गहाळ/ हरवले आहेत व कोणीडी सदर गहाळ दस्तावेब यांच्यासह व्यवहार करू नयेत. सदर फ्लॅंट/ मालमत्ता वा प्रावस्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत व सेबी सर्क्युलर दि. ९ डिसेंबर, २०२० रोजी सभासदांना प्रत्यक्ष वा डिमटेरियलाईज्ड स्वरूप निर्धारित तारीख अर्थात २२ सप्टेंबर, २०२३ रोजी अंतर्गत कंपनीने एजीएमच्या ठिकाणी प्रस्तावित ठरावावर ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत त्यांचे १७ व्या र्षीएमच्या ठिकाणी मतदान करण्यास सक्षम असलेल्या संबंधात आहेत. १७ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये ई–मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया/ तपशील. कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसे सदर सबंबंधात, सभासदांना सुचित करण्यात येते की, विक्री, अदलाबदल, गहाण, (समतुल्य, नोंदणीकृत १. परोक्ष ई–मतदान वा ई–मतदान प्रणाली मार्फत मतदानाकरिता सक्षमीकरणाकरिता निर्धारित तारीख२८ व्या एजीएम दरम्यान : दि. २२ सप्टेंबर, २०२३ कायदेशीर वारस वा अन्य), भेट, न्यास, वारसा, कौंटुंबिव . कोणत्याही चौंकशीकरिता सभासदांनी २. ई–मतदानाची सुरुवातीची तारीख व वेळ : सोमवार, दि. २६ सप्टेंबर, २०२३ रोजी ९.०० वा. व दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. व्यवस्था, देखामाल, देणगी, भागीदारी, ताबा, भाडेकरा (भाप्रवे) आहे. परोक्ष ई-मतदान त्यानंतर अकार्यरत केले जाईल. उप-भाढेकरार, वहिवाट, परवाना, धारणाधिकार, प्रभा एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता माहिती व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सुविधा व्हीसी/ ओएवहीएम मार्फत सहभाग देणगी, सुविधाधिकार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वा होण्याकरिता भागधारक यांना उपस्थित राहाता येईल. मला/आम्हाला सदर संबंधात संबंधित दस्तावेज पुरावे . एजीएमच्या ठिकाणी सभासदा परोक्ष ई–मतदान पार पाडू शकतात व ईजीएममध्ये उपस्थित राहू शकतात व ईजीएमच्या संबंधात मतदान करण्याचा यांच्यासह खालील निर्देशित पत्त्यावर सदर तारखेपासन अधिकार त्यांना आहे. १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा सदर व्यक्तींचे सदर ा एखाद्या व्यक्ती जर सभासद नसतील तर ईजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या निर्धारित तारीखा अनुसार सदर हेतु पाडावा. दावे वा दावे काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातीत . सभासद जे डिमॅट स्वरूपातील धारक आहेत त्यांनी ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नोंदणीकरण करून कंपनी/आरटीए/ डीपी यांच्यासह एजीएम व/वा परित्यागीत मानले जातील. च्या सूचनेमध्ये आहेत सही/ . एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित स्पीकर नोंदणीकरणाकरिता प्रक्रिया व परीनिरीक्षक तपशील वकील रूपाली एस पेवेकर (गुप्ता) यांचकरिता प्रॉक्सी म्हणून कार्य करू शकत नाही. बर कोणतीही चौंकेशी असल्यास एबीएमच्या उपस्थितीमध्ये जारी व ई–मतदान प्रणाली मार्फत ई–मतदानाकरिता तुम्ही एफएक्यूज व ई–मतदान मॅन्युअल कार्यालय क्र. १२६, १ ला मजला, हार्मोनी प्लाझा. evoting@nsdl.co.in वर उपलब्ध टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधावा. डॉमिनोज जवळ, बोईसर (पश्चिम), **तालूका व जिल्हा पालघर ४०१ ५०**१. जी जी इंजिनीअरिंग लिमिटेडकरि ठिकाण : नवी दिल्ली मो. ९२२२७८६१२३ अतुल शम ठिकाण : मुंबई दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२३ इंगेल : rupali.pewekar@gmail.com व्यवस्थापकीय संचालक दिनांक : ०८ सप्टेंबर, २०२३



#### Change Of Name HAVE CHANGED MY NAME FROM VANDANA VERMA TO PREET MEHTA AS PEF DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM VIPUL GALA TO SAMEER MEHTA AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM GURPRIT KAUR NARINDER SINGH CHOPRA TO GURPRIT SACHIN NANVARE AS PER DOCUMENTS DEVDATTA VISHNU KADULKAR. HAVING PERMANENT ADDRESS AT 202, MHATRE ROYALE L.T. ROAD. OPP. CANAR/ BANK, DAHISAR (WEST MUMBAI INTEND CHANGE/CORRECT M١ NAME FROM DEVADATTA VISHNU KADULKA DEVDATTA VISHNU FOR ALL KADULKAR LEGAL DOCUMENTS AND FOR ALL PRACTICAL PURPOSE.

### जाहीर नोटीस

आम जनतेला माहीतीकरीता) कळविण्यात येते की आमचे अशिल श्री - दिलीप विव्रल वाघ हे ओ श्री साई दर्शन को .ऑप . हो . सो . लि . Registration No. TNA/KLN/HSG/TC/8387/9 97) हया सोसायटीच्या सभासद असन सोसायव मधील सदनिका नं ३७ क्षेञफळ ५३ चौ • फुट बिल्ट अप चौथा मजला ओम श्री सा दर्शन को • ऑप • हौ • सो • लि • शाञी नगर कोपर कॉस रोड़ डोंबिवली पश्चिम ४२१२०२ वि सदनिका हि मालकी तत्वावर धारण केलेल असून सदर सदनिका आमचे अशिलाने त्यांची आ श्रीमती भीऊबाई विट्ठल वाघ यांच्या सह iयुक्त रीत्या 0८.0४.२00३ रोजीच्य रोजीच्या आणि सह दुय्यम निबंधक कार्यालय कल्याण ३ यांचे कार्यालयात दिनां 0८.0४.२००३ रोजी नो दणीकृत दस्त कं - 0१२९६/ २००३ अन्वये नोंदणीकत केलेल करारनामा या दस्ताद्वारे शिल्पा रमेश गोपूजक यांच्याकडून कायमस्वरूपी विकत घेतलेर्ल सदनिका आहे .

आमच्या अशिलांची आई श्रीमती भीऊबाइ विङ्ठल वाघ हयांचे दिनांक २६.०४.२०१५ रोजी मुलुंड मुंबई येथे निधन झाले असून त्यांच्य मत्यपश्चात सदर सदनिकेचे सह मालक तसे यत व्यक्तीचा मुलगा व कायदेशिर वारस म्हणू • श्री • दिलीप विट्ठल वाघ २ • श्रीमती भीऊब विठ्ठल वाघ हया संयुक्त नावे असलेल सोसायटी शेअर्स सर्टिर्फीकेंट श्री . दिलीप विट्ठल वाघ) यांनी संबधित सोसायटी पदाधिर्कायांग

प्रोत्साहन नियमन २०३४ च्या नियमन नेयमानुसार ) प्रकल्पाला पर्यावरण ातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई, यांच्याकडून पर्यावरण विषयक मंजुरी ण्यात आली आहे स्दर पर्यावरण विषयक मंजुरीची प्रत केंद्रिय र्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय. भारत सरकार यांच्य ttp://environmentclearance.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

"शिवानी बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स"

नामच्या प्रस्तावित प्लॉट सर्वेक्षण क्रमांव

१११२, १११२ / १ ते १२७, कांदीवली गांव

एम.जी. क्रॅास रोड नं. १, साई नगर, कांदीवर्ल

(पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र येथील विद्यमान

झोपडपट्टीच्या पुर्नविकास योजना अंर्तगत (३०

आणि **३३ (१०)** विकास नियंत्रण आणि

#### जाहीर सूचना सूचना देण्यात येते की, विक्रेता श्री*.* शेख हरून

राशिद हे त्यांचे वडील दिवंगत श्री. शेख अब्दूल राशिद व आई दिवंगत श्रीम, शेख महापारा राशिद यांचा मुलगा व कायदेशीर वारस आहेत. दिवंगत श्री. शेख अब्दूल राशिद हे खालील मालमत्तेच्या अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत **गलमत्ततेचे परिपूर्ण मालक/ सभास**द/ ताबाधारक आहेत.

दिवंगत श्री. शेखा अब्दूल राशिद व आई दिवंगत श्रीम. शेख महापारा राशिद यांचे केवळ मुलगा/ कायदेशीर वारस व भारतीय जप्ती कायदा अनुसार मालक आहेत व श्री. शेखा हरून राशिद हे त्यांच्या मृत्यूनंतर खालील निर्देशित फ्लॅटचे परिपूर्ण ालक बनले व शेअर प्रमाणपः क्र. १४ सोसायटीद्वारे त्यांच्या नावे २४.०२.२०१३ रोजी हस्तांतरण केले.

श्री. शेख हरून राशिद हे माझे अशील १. श्रीम. फातिमा मुदास्सार पठान व श्री. मुदस्सार झाफर अलम पठान यांना खालील गलमत्तेची विक्री /हस्तांतरण करून खरेदी करण्यास इच्छुक आहेत.

कोणाही व्यक्तीस/ संस्था/ कंपनी/एच. यू.एफ, वेत्तीय संस्था/ संघटना/ लेंडर्स व/वा धनको यांना सदर मालमत्तेच्या संबंधात कोणतेही दावे वा हक, अधिकार, शेअर व हितसंबंध असल्यास તસેच આવંટન, વિક્રી, અदलाबदल, जप्तી, મેટ, पाडण्याकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरता येईल. . मतदानाकरिता पात्र सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की : देणगी, भाडेकरार, उप भाडेकरार, वहिवाट, उप वहिवाट, लीव्ह ॲन्ड लायसन्स, परवाना, देणगी, गहाण, अडथळे, धारणाधिकार, प्रभार, न्यास त्रारसा, जप्ती, करार, कत्राट, उपक्रमांचे अशंदान, सुविधाधिकार, अधिकार मार्फत जप्ती, ताबा, कौंटुंबिक व्यवस्था, सेटलमेंट देखभल, कोणत्याही न्यायालयाचे आदेश<sub>.</sub> हुकूम, खटला, जप्ती, आरक्षण विकास हक्ष, एफएसयू कन्ज्म्पशन, दायित्व वा समिती वा मागण्या अडथळे काही असल्यास वा अन्य काही ोंदणीकृत करत आहेत. असल्यास त्यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरित यांना . कोणत्याही चौंकशीकरिता सभासदांनी

कंपनीची एजीएमची सूचना व अटेडन्स पावती व प्रॉक्सी फॉर्म कंपनी/ रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए)/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीच) यांच्यासह त्यांच्या ई-मेल आयडीवर नोंदणीकृत सभासदांना ईलेक्ट्रॉनिकली व पोस्ट मार्फत नोंदणीकृत सभासदांना पाठविली आहे. सभासदांनी कृपया सदर सूचनेमध्ये कोणतेही विशेष मोड पाहावे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट <u>www.bombaytalkieslimited.in</u> वर व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड बीएसई www.bseindia.com व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) evoting@nsdl.co.ir

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत व कंपन्या (व्यवस्थापन प्रशासन), २०१४ च्या नियम २० अंतर्गत सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत कंपनीने त्यांच्या सभासदांना ईजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली चा वापर करून मतदान पार पाडण्याची सुविधा प्रदान केली आहे. दि. २३ सप्टेंबर, २०२३ रोजी निर्धारित तारीख अनुसार प्रत्यक्ष फॉर्म वा डिम टेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स घारक हे ईजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त एनएसडीएल वर ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत (परोक्ष ई–मतदान) प्रदान करून एनएसडीएल सर्व्हिस नियुक्त केली आहे.

. परोक्ष ई–मतदान मार्फत ईजीएमच्या सूचनेमध्ये पार पढलेल्या विशेष व्यवसायांवर व्यवहार करण्यात येतील.

. परोक्ष ई–मतदान सुविधेची सुरुवात बुधवार, दि. २७ सप्टेंबर, २०२३ होत आहे.

३. परोक्ष ई–मतदानाची अंतिम तारीख शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी आहे.

. परोक्ष ई-मतदानाकरिता पात्रता अईतेकरिता निर्धारित तारीख शुक्रवार, वि. ०२ सप्टेंबर, २०२३ आहे. कोणाही व्यक्तीने जर निर्धारित तारीख अनुसार धारक असेल व सूचनेची पाठवणी पश्चात कंपनीच्या समासद व कंपनीचे शेअर्स ताब्यात घेत असेल तर त्यांनी ईमेल evoting@nsdl.co.in वरून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करून घ्यावा. त्यामळे जर कोणाही व्यक्तीने आधीच परोक्ष ई–मतदानाकरिता एनएसडीएल नोंदणीकरण केले असेल तर मतदान पार पाडण्यांकरित

. मतदानाकरिता पात्र सभासदांनी कुपया नोंद घ्यावी की :

- ए. परोक्ष ई-मतदान शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० नंतर एनएसडीएल मार्फत बंद करण्याव बेईल व एकदा मतदान मोड्युल सीडीएसएलद्वारे अकार्थरत करण्यात बेईल व परोक्ष ई-मतदान सदर तारीख व
- बी. पोलिंग पेपर मार्फेत मतदानाकरिता सुविधा एजीएम वर उपलब्ध आहे.
- सी. सभासद ज्यांनी एजीएमवर पूर्वी पराक्ष ई-मतदान ब्रारे त्यांचे मतदान पार पाडले आहे ते सुद्धा त्यांचे मतदान
- ज्या व्यक्तीचे कंपनीच्या सभासदांनी निर्धारित तारखेच्या अनुसार त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली वा प्रत्यक्षरित्या एजीएम सूचनेमध्ये नमूद सूचनेच्या अनुसार परोक्ष ई-मतदानाच्या लॉगीन-आयडी व पासवर्ड पाठवून ई- मेले वर संपर्क साधावा.

. कंपनीने श्री. संजय कुमार व्यास, कंपनी सचिव, सी. पी. क्र. २१५९८, सभासदत्व क्र. ५५६८९ यांना कंपनी सचिव म्हणून ईजीएममध्ये स्पष्ट व पारदर्शक पढतीने पार पडण्याकरिता व ई–मतदान प्रक्रियेकरिता परीनिरीक्षक म्हणून नियुक्त

ई-मतदान मॅन्दुअल व Frequently Asked Question (FAQ's) कृपया पाहावे वर <u>www.evotingindia.com</u> वर ढाउनलोड सेक्शनवर सभासदांकरिता सीडीएसएल इमेल evoting@nsdl.co.in वर संपर्क साधावा वा १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधावा.

कोणतेही सभासद जे वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मध्ये मतदान करण्यास उपस्थित राह इच्छितात त्यांनी कंपनीचे सभासद यांना मतदानाकरिता उपस्थित राहावे. प्रॉक्सी कंपनीच्या सभासदांकरिता आवश्यक नसेल. ईजीएमच्या अहवालावर ४८ (अठ्ठेचाळीस) तासांच आत मतदानाचा निर्णय घेण्यात येईल व इन्स्टुमेंट अपॉइॅंटिंग प्रॉक्सीज नोंदणीकृत कार्यालय येथे जमा कराबी. मतदान हक पार पाडण्याकरिता कंपनीचे एकूण भाग भांडवलाच्या दहा टक्के पेक्षा कमी नसावे व प्रॉक्सी सभासदांच्या वतीने विस्तारित करण्यात येईल. एखादा सभासद जर दहा टक्के शेअर्स घारक असेल तर कंपनीच्या एकूण भाग गंडवलाच्या प्रॉक्सी म्हणून सिंगल व्यक्तीस नियुक्त करण्याचा अधिकार आहे व सदर व्यक्ती कोणाही व्यक्ती वा भागधार

मंचालक मंडळाच्या आदेशा-

बॉम्बे टॉकिज लिमिटेडकरित

सही/

संचालक

(धर्मेश कोटक)

सभासदांचे इ मेल तपशील आरटीए / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत.

समभागधारकांनी कृपया नॉद घ्यावी की वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www fraserindia.co.in येथे आणि बीएसई लिमिटेड येथे तसेच एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdi. com येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे

समभागधारकांना त्यांचा इ मेल तपशील नोंदणीकृत करण्यासाठी आवाहन :

असे समभागधारक. ज्यांनी आपला इ मेल तपशील अद्याप कंपनी / आरटीए / डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकत केलेला नाही, त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला इ मेल तपशील खालील प्रक्रियेचा अवलंब करूँन त्वरित नोंदणीकृत / अद्ययावत करून घ्यावा.

१) समभागधारक ज्यांच्याकडे समाभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत : अशा समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला इ मेल तपशील कंपनीचे आरटीए यांच्याकडे म्हणजेच पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे स्वाक्षरी केलेले विनंती पत्र, ज्यात नाव आणि पत्ता, समभागधारकाचा इ मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक,समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढून आणि मागून), पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत प्रत, आणि पुढे नमूद केलेल्या कोणत्याही कागदपत्राची स्वयंसाक्षांकीत प्रत ( उदा : वाहन चालविण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, आधार ) समभागधारकाच्या पत्त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावा म्हणून, आणि पुष्ट्यर्थ अन्य प्रेपत्र जे आवश्यक असेल जे आमचे आरटीए पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांना आवश्यक असेल आणि सदरील विनंती आरटीए वांना इ मेलच्या माध्यमातून support@purvashare. com येथे पाठवावी.

 समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत : अशा समभागधारकांन आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला इ मेल तपशील संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नॉंदणीकृत करून घ्यावा.

सभासदांना असेही आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांचे नाव, टपाली पत्ता, इ मेल तपशील, मोबाईल क्रमांक पॅनकार्ड, नामनिर्देशन, कुलमुखत्यारपत्र, बँक खाते तपशील जसे की बॅंकेचे नाव आणि शाखेचा पत्ता, बँक खाते क्रमांक, एमआयसीआर कोड, आयएफएससी कोड आदी यामध्ये बदल असल्यास ते संबंधित डीपी यांच्याकडे जर जमभाग डिमॅट ज्वकपान अजनील तर कलवादेत आणि जमभाग प्रत्यक्ष ज्वकपान अजनील तर आरटीप यांच्याकडे कळवावेत

#### <u>वार्षिक सर्वसाधारण सभेत येणाऱ्या विषयांवर मतदान करण्याची प्रक्रिया :</u>

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ च्या तरतुदींच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड रॅंडमिनिस्ट्रेशन ) नियम २०१४ चा नियम २०, आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स ) नियम २०१५ चा नियम ४४ आणि सर्वसाधारण सभाच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जरी केलेले सेक्रेटरिअल स्टॅंडर्ड्स (एस एस -२) यांच्या अनुसार कंपनी, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सभासदांना इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ इ मतदान सुविधा प्रणाली ( दूरस्थ इ मतदान) डिपॉझिटरीज यांच्याकडून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्यानुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

#### सेर्व सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की ;

दूरस्थ इ मतदान कालावधीला **बुधवार दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९. ०० वाज**ता प्रारंभ करण्यात येणार आहे आणि ही प्रक्रिया शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टाव येणार आहे.

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमेंट स्वरूपात कट ऑफ तारीख म्हणजेच शनिवार दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी आहेत असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांवर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करू शकते. (दूरस्थ इ मतदान )

अशी कोणतीही व्यक्ती जिने वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंत कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शनिवार दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग उपलब्ध असतील तर अशी व्यक्ती मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या इ मतदान विषयक सूचनांचा अवलंब करू शकते किंवा evoting@nsdl.co.in (एनएसडीएल) आणि support@purvashare.com येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते.

व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमेंट स्वरूपात उपलब्ध आहेत ते समभागधारक वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद करण्यात आलेल्या इ मतदान विषयक सूचनांचा अनुसर करू शकते. इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शके पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून एएएस अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की
- १) वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली तारीख आणि वेळेनंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून बंद करण्यात येणार आहे आणि एखाद्या सभासदाने एकदा एखाद्या विषयावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करण्याची अनुमती असणार नाही.
- २) ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही.
- इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठीच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत.

बुक क्लोजर माहिती :

स्थळ : मुंबई

यापुढे असे सूचित करण्यात येते की कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ च्या तरतुर्दीच्या अनुसार आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या आणि लागू असलेल्या विविध नियमांच्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका सोमवार दिनांक २५ सप्टेंबर २०२ँ३ ते शनिवार दिनांक ३० सप्टेंम्बर २०२३ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत बुक क्लोजरच्या उद्देशासाठी बंद ठेवण्यात येतील.

संचालक मंडळाच्या आदेशान फ्रेझर अँड कंपनी लि स्वाक्षरी / ओंकार राजकुमार शिवहरे पूर्ण वेळ संचालक दिनांक : ०९/०९/२०२३

